

**Andern:** उपासते ये गृहस्थाः परपाकमबुद्धयः M. 3, 104. परपाकोपभोजिनं सुच. 2, 395, 9.

**परपाण्डाद** (पर - पाण्ड + अद्) adj. eines Andern —, eines Fremden Brod essend; m. Diener AK. 3, 1, 20. H. 361. HALĀ. 2, 196.

**परपुरंजय** (पर - पुरम्, acc. von °पुर, + जय) adj. die Stadt (Städte) des Feindes erobernd, Beiw. von Helden N. 19, 26. MBH. 4, 1905, 13, 2783, 14, 1831. R. 4, 30, 15. BHĀ. P. 4, 28, 29. धनुम् R. 1, 75, 13, 21. शर 29.

**परपुरुष** (पर + पुरु) m. 1) der höchste Geist, Bein. Viṣṇu's TRIK. 1, 1, 28. — 2) ein fremder Mann (Ehemann) KĀLIDĀS im ÇKDn.

**परपुष्ट** (पर + पुष्ट) 1) adj. von einem Fremden ernährt DHAR. im ÇKDn. — 2) m. der indische Kuckuck (कोकिल) H. an. 4, 64. MED. I. 63. HALĀ. 2, 88. MBH. 4, 386. 9, 2657. HARIV. 7119. R. GORR. 2, 56, 13. 3, 78, 29. VARĀH. BRH. S. 68, 7. °पुष्टा das Weibchen 85, 37. Vgl. परभूत. — 3) f. छा a) Buhldirne H. an. MED. — b) eine Parasitenpflanze ÇABDĀ. im ÇKDn. — c) N. pr. einer Tochter eines Königs von KAUÇĀMBI KATHĀS. 44, 48.

**परपुष्टमहेतसव** (प + म) m. der Mangobaum (das grosse Fest für den indischen Kuckuck) ÇABDĀ. im ÇKDn.

**परपूर्वा** (पर + पूर्वा) f. eine Frau, die früher einen andern Mann hatte: पतिं ह्यिवापकृष्टं स्वमुत्कृष्टं या निषेवते। निन्धैव सा भवेन्नोके परपूर्वेति चोच्यते ॥ M. 3, 168. °पति 3, 166. JĀÉN. 1, 224. MĀRK. P. 31, 28.

**परपौरवतत्त्व** (wohl पर + पौ) m. N. pr. eines Sohnes des Viçvāmitra MBH. 13, 254.

**परप्रतिनत्तर** und **परप्रपौत्र** falsche, auf Missverständnis von H. 544 beruhende Formen bei WILSON und im ÇKDn.

**परब्रह्मन्** (पर + ब्र) n. das höchste Brahman BHARTĀ. 3, 96. Titel einer Upanishad Ind. St. 3, 326, 3.

**परभाग** (पर + भाग) m. Oberhand, das Hervorragende über Alles, der Gipfelpunkt der Vorzüglichkeit; = गुणोत्कर्ष H. 1375. HALĀ. 4, 101. = सुसंपद् TRIK. 3, 2, 3. = परमशोभा Schol. zu Git. 10, 7. डुरधिगमः परभागो यावत्पुरुषेण पौरुषं न कृतम् Spr. 1172. KUMĀRAS. 7, 17. दिव्यमानुषचेष्टा तु परभागिनं कारिणी KATHĀS. 1, 47. Git. 10, 7. लब्धपरभागता RAGH. 5, 70.

**परभाषा** (पर + भा) f. die Sprache der Fremden HĀR. 215.

**परभूत** (पर + भूत) adj. nachfolgend (von Wörtern) KĀÇ. zu P. 8, 1, 36.

**परभूषण** (पर + भू) m. (sc. सेधि) ein durch Abtretung aller Einkünfte des Landes erkaufte Friede HIT. IV, 106, 121. परिभूषण KĀM. NITIS. 9, 3, 18.

**परभूत** (पर + भूत) 1) adj. einen Fremden nährend, Andere ernährend: दिशन्ति भित्तौ नैवाङ्घ्रिपाः परभूतः BHĀ. P. 2, 2, 5. — 2) m. Krähe (die den indischen Kuckuck auffüttern soll) AK. 2, 5, 20; vgl. परभूत.

**परभूत** (पर + भूत) 1) adj. von einem Fremden ernährt. — 2) m. der indische Kuckuck (कोकिल) AK. 2, 5, 19. H. 1321. सुच. 1, 201, 18. परभूत इव नीडे रक्षितो वायसीभिः MĀRK. 108, 2. KUMĀRAS. 6, 2. ÇĀK. 85. MĀLAV. 76. °भूता f. das Weibchen 60. RAGH. 9, 42, 47. VIKRAM. 50, 2. प्रागत्तरिगमनात्स्वमपत्यज्ञातमन्वीर्द्धिः परभूताः (ः) खलु पोषयन्ति ÇĀK. 118. — Vgl. परपुष्ट.

**परभृत्य** (पर + भृत्य) adj. durch einen Andern zu ernähren, — zu erhalten; davon nom. abstr. °त्व n.: वैदो तत्राद्य पितरौ परभृत्यत्वमागते HARIV. 4403. R. 6, 66, 13.

**परम्** (von पर) adv. gaṇa स्वरादि zu P. 4, 1, 37. 1) mit einem vorangehenden abl. hinaus über, jenseits, nach: रेखमात्रमपि नृषादा मनोर्वर्त्मनः परम्। न व्यतीयुः RĀGH. 1, 17. प्रायैर्न मरुभागमिता जनपदात्परम् R. 2, 39, 10. अग्निवादात्परम् M. 2, 122. अस्तमयात्परम् nach Sonnenuntergang SŪBJAS. 3, 50. स नो जीवन्नरः संवत्सरात्परम् VĀJU-P. in Verz. d. Oxf. H. 51, a, 29, 30. अस्मात्परम् — को नः कुले निवपनानि नियच्छन्ति nach ihm ÇĀK. 152. मतः परम् nach mir RAGH. 1, 66. मत्परम् 67. परं मुहूर्तात् VIKRAM. 40, 4. नास्मात्परम् nicht mehr davon, genug ÇĀK. 38, 11. अतः परम् weiter von hier, von hier an, hierauf, darauf, von nun an, ferner, darüber hinaus: एतस्त्रेयं नित्यमेवात्मसंस्थं नातः परं वेदितव्यं किं किञ्चित् ÇVETĀÇV. UP. 1, 12. अतः परं च देशो ऽयं दक्षिणे दक्षिणापथः N. 9, 23. प्रथमम् — तदनन्तरम् — तृतीयम् — अतः परम् M. 8, 129. अतः परं प्रवक्ष्यामि योषितां धर्ममापदि von nun an, von jetzt an 9, 56, 10, 131. न चैव न भविष्यामः सर्वे व्यमतः परम् BHĀ. 2, 12. भाग्यमतः परम् darauf folgt Glück HIT. Pr. 5. त्वमतः परं यदभिलषसि तत्कथय VET. in LA. 3, 4. किं नु दुःखतरं शक्यं मया द्रष्टुमतः परम् Hip. 1, 35. PANĀT. 241, 24. 242, 1. ÇĀK. 113, 5. VIKR. 89, 2. MĀRK. 177, 24. DHŪRTAS. 96, 7. परमतः darnach Spr. 801. इतः परम् weiter von hier MBH. 14, 448. von nun an PANĀT. 175, 25. ततः परम् darauf R. 3, 74, 7. RAGH. 3, 39. H. 39. BHĀSHĀP. 2, 3. comparat. परतरम्: यथा यथा प्रविशति तस्मात्परतरं नरः wetter fort MBH. 5, 3838. इतः परं गमिष्यामि ततः परतरं पुनः 14, 448. ohne vorangehenden abl. darnach, darauf VET. in LA. 13, 1. — 2) sonst ĞĀIM. 1, 13. — 3) in hohem Grade, über die Maassen: प्रीतः MBH. 13, 2710. मूला R. 6, 3, 14. परमविडुषाम् BHĀ. P. 5, 3, 9. परमनुगृहीतो ऽस्मि VIKR. 87, 5. पराश्वस्तः MBH. 7, 8005. तुतेषु परम् KATHĀS. 39, 246. 22, 448. PRAB. 37, 8. परममितं नः wir sind vollkommen einverstanden MĀLAV. 14, 19. परं शक्त्या mit der grössten Kraftanstrengung M. 7, 89, 10, 118. MBH. 5, 5957, 7, 7041. — 4) lieber, am liebsten: परं गन्ता धृतराष्ट्रे न तत्र MBH. 13, 4857. Igg. Spr. 406. — 5) höchstens; nur: आयुस्तत्र मर्त्यानां परं त्रिंशद्वति HARIV. 11210. Spr. 993. KATHĀS. 32, 145. वयसा परम्। कनिष्ठः सो ऽभवत्तेषां गुणैर्ष्वेष्टतमस्त्वभूत् 39, 21. विषाणो स्तः परं न ते es fehlen dir nur die Hörner 40, 8. 42, 28. 43, 11. PANĀT. II, 103. RĀGA - TAR. 1, 39. 4, 162. 5, 394. 462. PRAB. 61, 17. 74, 12. BHĀ. P. 4, 20, 4. 7, 13, 2. KĀURĀP. 39. Inschr. in Journ. of the Am. Or. S. 7, 27, 13. न परं हृदि संक्रान्ता चित्रं दिक्वपि प्रून्यता KATHĀS. 33, 138. 22, 230. Inschr. in Journ. of the Am. Or. S. 6, 505, ÇI. 18. प्रज्ञानो न परं चक्रे यः पितेवानुपालनम्। यावद्दुःखं ज्ञानमपि स्वयमुपादिशत् KATHĀS. 27, 14. (ब्रह्म!) न परं न हरेर्दिव यावन्नाडीत्वमाययौ 28, 160. 29, 123. यदि परम् wenn überhaupt, allenfalls: पुरुषद्वेषिणी सा च विवाहे नाभिवान्छति। बध्युपेते यदि परं भविष्यति तदर्थिनी ॥ 42, 19. nicht recht klar ist die Bed. von यदि परम् 34, 261. परम् = केवलम् H. an. 2, 436. MED. r. 56. — 6) jedoch, allein: तेषां त्रयः सर्वशास्त्रपारगाः परं बुद्धिरक्षिताः PANĀT. 243, 14. 21, 14. 34, 3. 47, 25. 54, 24. 69, 10. 208, 5. 263, 22. मया कथयिष्यते को ऽप्युपायः। परं भवद्भिर्न करिष्यते Z. d. d. m. G. 14, 571, 3. 574, 2. ÇUK. in LA. 40, 5. 10. 43, 7. परं तु dass. ĞĀIM. 1, 31. ÇUK. in LA. 41, 17. 44, 8. परं किं तु dass. PANĀT. 13, 16. 43, 2. — Nach MED. avj. 60 hat परम् die Bedeutung von नियोग und लेय.

**परम्** (superlat. zu पर) adj. Declin. mit Ausnahme von परमस्याम् und